

CIN No : L32109MH1995PLC091107

ISO 9001: 2015

ISO 14001:2015 & ISO 45001: 2018

Ref: STL/SEC/2024-25/DT-138

February 12, 2025

The Manager,
Listing Department, **BSE Limited**P J Towers, 1st Floor,
Dalal Street, Mumbai- 400001

The Manager, Listing Department, **National Stock Exchange of India Limited** Bandra Kurla Complex, C-1, Block G, Bandra (East), Mumbai - 400051

Scrip Code: 537259

Dear Sir/Madam,

<u>Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")</u>

Symbol: SUYOG

Pursuant to Regulation 47 and other applicable provisions of Listing Regulations, we submit herewith copies of Newspaper Advertisement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine-months ended December 31, 2024 published today i.e. Wednesday, February 12, 2025 in the following newspapers:

- 1. The Financial Express (English Language);
- 2. Pratahkal (Marathi Language);

The advertisement includes a Quick Response (QR) code and the weblink to access the complete Financial Results for the said period.

The aforesaid information is also being made available on the website of the Company at www.suyogtelematics.co.in.

Request you to take the same on record.

Thanking You,

Yours faithfully, For **Suyog Telematics Limited**

Aarti Shukla
Company Secretary & Compliance Officer

Encl.: A/a

MUMBAI (Reg): Suyog House, 30, MIDC Central Road, Andheri (E), Mumbai - 400093 T. 022-2579 5516 / 2839 0670

LATUR: Suyog Apartment, Behind Deshikendra High School, Signal Camp, Latur - 413 512. Off.: (02382) 243 459 / 243 456

Email: sgl@suyogtelematics.com Website: www.suyogtelematics.co.in

GST No.:27AAFCS0334P2Z2


FINANCIAL EXPRESS

BAKERI URBAN DEVELOPMENT PVT. LTD. "Sanskrut", Nr. Old High Court Road, Off Ashram Road, Ahmedabad 380009

Tel: 91-79 40001300 Fax: 91-79-40001399, e-mail: info@bakeri.com Website: www.bakeri.com

CIN No.: U70100GJ1996PTC030783

UNAUDITED CONSOLIDATED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED ON 31ST DECEMBER, 2024



2,699.75

1.36

2,572.23

1.30

(3,346.56)

(1.68)

Note

(a) The above is an extract of the detailed format of quarterly results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the yearly financial results are available on the websites of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and Company (www.bakeri.com.)

(b) Previous comparative period's figures have been reclassified/regrouped/restated, wherever necessary. Ahmedabad

For, Bakeri Urban Development Private Limited Asit N. Somani (Director) (DIN: 00159761)

1,665.37

0.84

(1,286.25)

(0.65)

7,375.84

3.71

bakeri



MAMATA MACHINERY LIMITED

CIN: U29259GJ1979PLC003363

Regd. Office: Survey No. 423/P, Sarkhej-Bavla Road Moraiya Sanand, Ahmedabad, Gujarat - 382213 email: cs@mamata.com · website: www.mamata.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIALS RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH PERIOD ENDED **ON DECEMBER 31, 2024**

approved the un-audited financial results of the Company for the quarter and nine month period ended on December 31, 2024. The results, along with the Auditors' Limited Review Report, have been posted on the

The Board of Directors of the Company, at their Meeting held on February 11, 2025

Company's website at https://www.mamata.com/investors and can be accessed by By Order of the Board

For, MAMATA MACHINERY LIMITED

Mahendra N. Patel

Chairman & Managing Director Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation &

Disclosure Requirements) Regulations, 2015.

scanning the QR Code.

Ahmedabad

February 11, 2025

Place:

Date:

Date: 10th February 2025

Basic: (Rs. per share)

2. Diluted: (Rs. per share)

SUYOG TELEMATICS LIMITED

CIN: L32109MH1995PLC091107

Regd. Office: Suyog House, Plot No 30, MIDC Central Road Andheri East, Mumbai - 400093 Tel: 022 2579 5516 | Email: investor@suyogtelematics.co.in | Website: www.suyogtelematics.co.in


EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024.

		Quarte	r ended	Nine-Mon	(₹ in Lakhs Year ended	
Sr. No.	Particulars	December 31, 2024	September 30, 2024	December 31, 2024	December 31, 2023	March 31, 2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
L	Total Income from Operation (including Other Income)	4995.87	5307.98	15138.91	12643.94	17427.46
11	Net Profit/ (Loss) for the period before Tax	1947.97	2476.60	6509.46	5507.13	7139.92
111	Net Profit/(Loss) for the period after Tax	1718.08	2026.89	5433.69	4759.57	6331.24
IV	Total Comprehensive Income for the Period	1696.09	2028.10	5421.54	4772.61	6340.89
٧	Equity Share capital	1080.25	1080.25	1080.25	1066.21	1066.21
VI	Reserve as shown in Balance Sheet				-	28773.17
	Earnings per Share capital (FV 10/- each)					
VII	a) Basic	15.90	19.66	50.30	44.64	59.38
	b) Diluted	15.90	19.66	50.30	44.64	59.83

Note: The above is an extract of the detailed format of the Un-audited financial results for the guarter and nine-months ended December 31, 2024, which is duly approved by the Board of directors of the company at the meeting held on February 11, 2025 and its was further filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format is also available on the website of the company i.e. www.suyogtelematics.co.in and website of stock exchanges at BSE Limited i.e. www.bseindia.com. and National Stock Exchange of India Limited i.e. www.nseindia.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.

Place: Mumbai

For Suyog Telematics Limited Shivshankar Lature **Managing Director** DIN: 02090972



PAUL MERCHANTS LTd. (An ISO 9001:2015 Certified Co.) CORP. OFF.: SCO 829-830, Sector 22A, Chandigarh 160022 Ph.0172-5041786 (CIN: L74900DL1984PLC018679) E-mail: info@paulmerchants.net Website: www.paulmerchants.net REGD. OFF.: DSM 335, 336, 337, 3rd Floor, DLF Tower, 15, Shivaji Marg, Najafgarh Road,

New Delhi-110015. Ph: 011 47529460 NOTICE OF POSTAL BALLOT THROUGH EVOTING PROCESS

Notice is hereby given to the shareholders of PAUL MERCHANTS LIMITED pursuant to the provisions of Section 108 and 110 of the Companies Act, 2013 (the "Act"), read over with the Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), General Circular no. 09/2024 dated September 19th, 2024, read over with all earlier Circulars with particular reference to Circular no. 17/2020 dated April 13, 2020 and Circular no. 14/2020 dated April 8, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars") on the subject of passing of ordinary and special resolutions in accordance with the framework provided in the aforesaid Circulars, Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars") and applicable Secretarial Standards issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, Rules and Regulations, Circulars (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force) and Articles of Association of the Company that the following resolution contained in the Postal Ballot Notice dated 07.02.2025 is proposed to be passed by the shareholders through postal ballot, only by way of

voting through electronic means in compliance with the applicable provisions of the Act read with MCA Circulars:-TO APPROVE SLUMP SALE OF GOLD LOAN BUSINESS UNDERTAKING OF PAUL MERCHANTS FINANCE PRIVATE LIMITED, MATERIAL WHOLLY OWNED SUBSIDIARY OF THE COMPANY TO L&T FINANCE LIMITED The above special business proposed to be transacted through the Postal Ballot Process through evoting as set out in the Notice, has been considered as unavoidable by the Board of Directors of the Company. The dispatch of the Postal Ballot Notice along with Explanatory Statement, through permitted mode i.e. electronic means to Members, directors and auditors including Secretarial Auditors and other persons entitled to receive the said notice has been completed on 11th February, 2025.

Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 and 110 of the Companies Act, 2013, read over with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of Listing Regulations, the Company is providing the facility for voting by electronic means to its members to enable them to cast their votes electronically through e-voting and the business may be transacted through the e-voting services provided by the Central Depository Services Limited (CDSL).

The instructions for e-voting are given in the Postal Ballot Notice. Members are requested to note the following:-The e-voting will commence on Wednesday, February 12th, 2025 (09.00 AM IST) and ends on Thursday, March 13th, 2025 (05.00 PM IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and e-voting shall not be

allowed beyond the said date and time. The voting rights of the members (for voting through e-voting) shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, 07-02-2025, after Close of business hours ("Cut-Off Date"). A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date (after Close of business hours) only, is entitled for receiving the Postal Ballot Notice and for availing the e-voting facility. A person who is not a shareholder as on the cut-off date should treat the Postal Ballot Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast by the Member, the vote cannot be modified subsequently by such Member.

Any person holds shares in Physical mode as on the Cut-Off Date, may obtain the login id and sequence number by sending a request to RTA of the Company M/s Alankit Assignments Ltd. 1E/13. Jhandewalan Extn. New Delhi- 110055 (INDIA) Ph No.: 011-42541959, email id ramap@alankit.com or to Company at email id investor.redressal@paulmerchants.net. Those persons who hold shares in Demat mode as on the Cut-Off Date are requested to view the notes to the Postal Ballot Notice of the Company on the website of the Company at www.paulmerchants.net or on the website of CDSL (www.evotingindia.com) for instructions relating to e-voting. The detailed procedure for obtaining login Id, password, authentication and exercising e-voting is already provided in the Notes to the Postal Ballot Notice. The Members are requested to refer to the same. Those Members, who have not

updated their email addresses with the Company are advised to follow the procedure given in note (d) below. Members holding shares in Physical mode and who have not updated their email addresses with the Company can obtain Postal Ballot Notice and/or login details for evoting by writing to the Company at investor.redressal@paulmerchants.net or to the RTA of the Company at ramap@alankit.com. For registration of email Id with the Company, please provide necessary details vide Form ISR-1 prescribed by SEBI vide Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated 03.11.2021 along with prescribed documents by email to Company at investor.redressal@paulmerchants.net or to the RTA at ramap@alankit.com. The said form is available on the website of the Company i.e. www.paulmerchants.net under Investors section. Any Member who has not received the Postal Ballot Notice, can download the same from the weblink https://www.paulmerchants.net/paulmerchants/wpcontent/uploads/2025/02/Postal-Ballot-Notice.pdf and follow the instructions given in the Notes for obtaining the Login details. Members holding shares in Demat mode, please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP).

Members, who have not received postal ballot Notice may apply to the company by writing to investor.redressal@paulmerchants.net or can visit the website of the Company at www.paulmerchants.net. Postal Ballot Notice has also been displayed on the website of CDSL i.e. the Agency providing the services of e-voting, at https://www.evotingindia.com and on the website of BSE Ltd at www.bseindia.com.

Mr. Kanwaljit Singh Thanewal, Practising Company Secretary (Membership No. FCS 5901 and CP No. 5870), SCO 64-65, Sector 17-A. Chandigarh has been appointed by the Board of Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the process of Postal Ballot through e-voting in a fair and transparent manner.

The results of the Postal Ballot through e-voting process shall be declared on Friday, March 14, 2025 at 5.00 PM (IST) at Corporate Office of the Company at SCO 829-830, Sector 22-A, Chandigarh – 160022. The result declared along with the Scrutinizer's report shall be placed on the website of the Company (www.paulmerchants.net) and on the website of CDSL (https://www.evotingindia.com) immediately after the result is declared and shall simultaneously be forwarded to BSE Ltd... where the Company's shares are listed. The result of the voting, with details of the number of votes cast for and against the Resolution, invalid votes and whether the Resolution has been carried or not shall also be displayed on the Notice Boards of the Company at its Registered Office at New Delhi and its Corporate Office at Chandigarh.

If members have any queries or issues regarding Postal Ballot through e-voting process, they may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at Toll Free no. 1800225533. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013. Members may also contact Mr. Hardam Singh, Company Secretary cum Compliance Officer of the Company at investor.redressal@paulmerchants.net or at 0172-5041760 or at PML House, SCO 829-830, Sector 22-A, Chandigarh -160022.

Date: February 12, 2025

Place: Chandigarh

For PAUL MERCHANTS LTD SD/-

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER



Phone: (033) 2248-9808, Fax: (033) 2243-0021 Email: jaibalaji@jaibalajigroup.com, Website: www.jaibalajigroup.com CIN: L27102WB1999PLC089755

EXTRACT OF STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

(₹ in Crores)

	Particulars	Standalone					Consolidated					
SI. No.		Quarter Ended		Nine Months Ended Y		Year Ended	Quarter Ended			Nine Months Ended		
		31.12.2024 30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited
1 2	Total income from operations Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,503.90 169.62	1,578.52 212.74	1,562.43 234.60	4,810.23 669.65	4,627.04 606.59	6,628.87 963.21	1,503.90 169.62	1,578.52 212.74	1,562.43 234.60	4,810.23 669.65	4,627.04 606.59
200	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	169.62	212.74	234.60	669.65	606.59	963.21	169.62	212.74	234.60	669.65	606.59
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	120.42	153.16	234.60	482.40	606.59	879.56	120.42	153,16	234.60	482.40	606.59
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	120.42	153.16	234.60	482.40	606.59	878.75	120.42	153.16	234.60	482.40	606.59
7	Equity Share Capital Other Equity Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) (not annualised)	182.45	182.45	160.45	182.45	160.45	163.65 1,340.47	182.45	182.45	160.45	182.45	160.45
	(a) Basic (in ₹) (b) Diluted (in ₹)	1.32 1.32	1.68 1.68	2.94 2.64	5.42 5.35	7.77 6.81	11.16 9.96	1.32 1.32	1.68 1.68	2.94 2.64	5.42 5.35	7.77 6.81

NOTE:

Place : Kolkata

Date: 11th February, 2025

- a) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges for the third guarter and nine months ended 31st December, 2024 under Regulation 33 of the SEBI (Lisiting Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the third guarter and nine months ended 31st December, 2024 are available on the Stock Exchange websites viz. www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's Website
- b) The above Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 11.02.2025.
- Figures for the previous period/year have been re-grouped/re-arranged whereever necessary, to make them comparable.



FOR JAI BALAJI INDUSTRIES LIMITED

Sanjiv Jajodia

(Whole-time Director & Chief Financial Officer) (DIN: 00036339)

www.esafbank.com

customercare@esafbank.com

@ESAFBank

F /ESAFSmallFinanceBank 24x7 Toll Free: 1800-103-3723





Joy of Banking

EXTRACT OF THE DETAILED FORMAT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2024

							₹ III Lakii
SI. No.	Particulars	Quarter ended 31 December 2024	Quarter ended 30 September 2024	Quarter ended 31 December 2023	Nine Months ended 31 December 2024	Nine Months ended 31 December 2023	Year ended 31 March 2024
INU.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1,06,178	1,09,301	1,09,435	3,29,253	3,10,841	4,26,025
2	Net Profit/(Loss) for the period/ year before Tax	(28,239)	(25,466)	14,985	(45,213)	51,189	57,041
3	Net Profit/(Loss) for the period/ year after Tax	(21,090)	(19,007)	11,214	(33,820)	38,222	42,557
4	Total comprehensive income for the period/ year	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
5	Paid up Equity Share Capital	51,508	51,487	51,478	51,508	51,478	51,478
6	Reserves Excluding (Revaluation Reserves)						1,97,133
7	Share Premium	77,683	77,549	81,416	77,683	81,416	77,487
8	Net Worth	2,12,366	2,33,300	2,48,205	2,12,366	2,48,205	2,48,611
9	Outstanding Debt	1,69,343	2,14,113	2,40,623	1,69,343	2,40,623	3,22,253
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	į <u>-</u> į	- 1	-	-
11	Debt Equity Ratio	0.64	0.75	0.54	0.64	0.54	0.83
12	Earnings Per Share (EPS) (Face value of ₹10/- each)* - Basic (₹)	(4.10)	(3.69)	2.43	(6.57)	8.27	8.96
	- Diluted (₹)	(4.09)	(3.69)	2.42	(6.56)	8.26	8.94
13	Total debts ** to total assets	6.33%	8.04%	9.90%	6.33%	9.90%	12.35%
14	Capital Adequacy Ratio - Basel II	22.70%	23.16%	21.03%	22.70%	21.03%	23.27%
15	% of Gross NPA to Gross Advances	6.96%	6.98%	4.16%	6.96%	4.16%	4.76%
16	% of Net NPA to Net Advances	2.97%	2.98%	2.19%	2.97%	2.19%	2.26%
17	Return on Assets *	(0.79)%	(0.70)%	0.51%	(1.26)%	1.74%	1.86%

Quarterly and nine months numbers are not annualised

**Debt represents borrowings with residual maturity of more than one year. Total debt represents total borrowings.

Note: 1) As per regulation 33 and regulation 52(4) of SEBI (Listing obligations & Disclosure Requirements) regulations, 2015 the equity and debt listed entities are required to disclose certain ratios. The ratios which are relevant to the Banking sector are disclosed above.

2) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the standalone Results for the quarter and nine months ended 31 December 2024 is available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and also on the Company's website www.esafbank.com.

> **Kadambelil Paul Thomas** Managing Director & CEO DIN: 00199925

Global Alliance for Banking on Values Google Hay App Store

HARDAM SINGH Regd. & Corp. Office: ESAF Small Finance Bank, Building No. VII/83/8, ESAF Bhavan, Thrissur - Palakkad National Highway, Mannuthy, Thrissur, Kerala - 680651. FCS 5046

Date: 10 February 2025

CIN: L65990KL2016PLC045669

Place: Mannuthy

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलावर तुळया ठेवण्याची कामे गतिमान



कल्याण, दि. ११ (वार्ताहर): कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ पालिकेतर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वलीपीर रस्ता ते मुरबाड रस्ता दरम्यान उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. या पुलावर मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेत तुळया ठेवण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. दिवसा या भागात वाहनांची वर्दळ असल्याने रात्री १२ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पुलांच्या आधार खांबांवर तुळया ठेवण्याची कामे केली जात आहेत, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली.

या तुळया ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात आहे. रात्री १२ वाजल्यानंतर कल्याण पश्चिम रेल्वे

हक्कदार आहेत.

राजाराम

यांना शोधूनही सापडत नाही आहेत

जाहीर सूचना

क्र. ए/६०३, सह्याद्री सीएचएस लि., ६ वा मजला

नंदिनी शांतनू गुरसाले यांच्याकडून खरेदी केली होती व

सदर **धिरजभाई छिबाभाई उदवाडिया** यांच

मृत्यू दि. १५.०७.२०१६ रोजी झाला होता त्यांच्य

मागे त्यांची पत्नी भावना धिरज उदवाडिया या आहेत

व माझे अशील हे केवळ कायदेशीर वारस आहेत

सदर फ्लॅट समवेत मयत यांना इस्टेटमधील

पूर्वीचे करार दि. १५.१२.१९९८ रोजी

२. अरविंद गणपत सावंत ३. श्री. रमेश्चंद्र आत्माराम

राजपरे व ४. प्रकाश पांडरंग शिरवाडकर

नंदिनी शांतन् गुरसाले यांच्या दरम्यान अंमलात आणत्

होते ते गहाळ व हरवले आहेत व सदर माझे अशीव

जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात कोणतेह

दावे असल्यास तसेच मयत **धिरजभाई छिबाभा**इ

उदवाडिया यांच्या कायदेशीर व समतुल्य संबंधाः

मयत आईवडील माझ्या अशील यांचे यांन<u>े</u>

अधोहस्ताक्षरित यांना वकील श्री. के. आर. पांडे यांन

भंडारकर भवन, कोर्ट लेन, बोरिवली (प)

मुंबई ४०० ०९२ येथे सदर सूचनेच्या प्रसिर्द्ध

तारखेपासून <mark>०७ (सात) दिवसांच्या</mark> आत पुरावे सादर

वकील श्री. के. आर. पांडे

दि. १२.०२.२०२५

करावे अन्यथा सदर दावे काही असल्यास

तमाम जनतेस या जाहीर नोटीसव्दारे सचित करण्यात येते

शॉप नं.७. क्षेत्र ११२ चौ.फट कारपेट म्हणजेच १८७

चौ.फुट बांधीव, तळमजला, विंग-२. शिव ओम

कॉम्प्लेक्स को. ऑप. हौ. सो. लि., सर्व्हे क्र.१९/३अ व

३ब, मौजे मुद्रे बुद्रक, ता.कर्जत, जि.रायगड, हि मिळकत

करारेनामा दस्तॅक्रॅ. कअज-३४०४-२०२३. दिनांक

२८.११.२०२३ अन्वये विकत घेतलेली आहे. तसेच

पत्नों के. अख्तर बानो अब्दल कादर शेख यांचेसह मे.

शिवओम डेव्हलपर्स यांचेपासन नोंदणीकृत करारनाम

दस्त क्र. कअज-५१३५-२००६, दिनांक २२,११,२००६

गहाळ झालेला आहे, आणि आमचे अशिल श्री. सुनिल

रामप्रकाश लोवांशी यांनी सदरह मिळकत तारण ठेवु

कर्ज मागणी अर्ज टी.जे.एस.बी. सहकारी बॅंक लि., शाखा

तरी वर उल्लेखित मिळकती संदर्भात कोणत्याही व्यक्ती,

संस्था, बॅंक इ. यांनी गहाण, दान, बक्षीस, किंवा लीन

किंवा इतर कोणताही बोजा अथवा हक्क. अधिकार

सदरहु गहाळ दस्ताच्या आधारे निर्माण केला असल्यास

तसेच सदरह शॉप टी.जे.एस.बी. सहकारी बॅक लि., शाखा

कर्जत येथे गहाण ठेवणेकरीता काही हरकत असल्यास

सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापसून १०(दहा) दिवसांचे आत्

खाली दिलेल्या पत्त्यावर योग्ये त्या पुराव्यानिशी संपर्क

साधावा व लेखी हरकत नोंदवावी, मुदतीत कोणाचीही

हरकत न आल्यास हरकत नाही असे ग्राह्म धरण्यात येईल

कार्यालय बी-२०१, दुसरा मजला, सावंत प्लाझा

न सदर करारनामा मळ दस्त

सौ. श्रुती सचिन मलबार्र वकील उच्च न्यायालय,मुंबई

एल.आय.सी. ऑफासच्या वर.

बेलवली रोड, बदलापर (प)

मो.क्र. ९३२१४०१०१०

अन्वये विकत घेतली अस

कर्जत येथे सादर केलेला आहे.

दल कादर कतबद्दीन शेख यांनी सदर मिळकत त्यांची

ब्दुल कादर कुतुबुद्दीन शेख यांचेपासुन नोंदणीकृ

अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील

बाबला

मांजावकर

नगर, देवीपाडा, बोरिवली (पू)

४०० ०६६ येथील मालमन

पशुखाद्य दरवाढीने दुग्ध उत्पादक <mark>उदवाडिया,</mark> माझे अशील <mark>श्री. जिग्नेय धिर</mark>ज **उदवाडिया** यांचे वडील यांनी त्यांच्या आयुष्यात फ्लॅ

मेटाकुटीला इंदापूर, दि. ११ (वार्ताहर) : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई, म्हशी पाळून त्यांचे संगोपन करुन शेतकरी दुग्ध व्यवसाय करून संसाराला हातभार लावतात.दुधाचा दर आणि उत्पादन खर्च यांचा ताळमेळ

बसविताना तारेवरची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत शेतकरी दिवसात चारा टंचाई

पशुखाद्याच्या किंमती भरमसाठ वाढल्याने मेटाकुटीला आला

बदलत्या ऋतूत व वातावरणात दूध परिणाम होत आहे. त्यातच गेल्या दोन वर्षापासून दूधाला दरही व्यवस्थित मिळत नसल्याची उत्पादक करीत आहेत. दूधाला योग्य दर मिळत नसल्याने

शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.याचा दूध व्यवसायावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या

व्यवसायावर जणू काही संक्रांत आली स्थानक भागातील काही भागातील वाहतूक बंद ठेऊन ही कामे केली जात आहेत. आता दिलीप कपोते वाहनतळ ते जुने महात्मा फुले

पोलीस ठाण्यापर्यंतच्या पुलाच्या

भागावर तुळया ठेवण्याची कामे

रात्रीच्या वेळेत केली जात आहेत.

तुळई उचलताना ती समांतर

MAHAVITARAN

कामे करणे या रस्त्यावरील कालावधीत शक्य तेवढ्या तुळया ठेवण्याची कामे हाती घेतली आहेत. दररोज तीन ते चार तुळया आधार खांबांवर ठेवल्या जात आहेत. वीस फूट, चाळीस फूट

लांबीच्या या तुळया आहेत. लवकरात लवकर ही कामे पूर्ण रेल्वे

स्थानक भागातील स्मार्ट सिटी

यंत्रणा येथे

करण्यात आली आहे. त्यामुळे

यांत्रिक पध्दतीने उचलली जाऊन

ती पुलाच्या आधार खांबांवर

ठेवली जात आहे, असे कार्यकारी

अभियंता लोकरे यांनी सांगितले.

दिवसा ही आव्हानात्मक

तुळई

तयार

उड्डाण पुलाच्या आधार खांबांवर तुळया बसविण्याची कामे सुरू आहेत. ही कामे दिवसाच्या वाहन वर्दळीमुळे करता येत नाहीत. त्यामुळे रात्री १२ ते सकाळी सहा या वेळेत ही कामे केली जात

जाहीर सुचना तमाम जनतेला याद्वारे सचित करण्यात येते की

सदनिका कं बी / १०६ पहिला मजल विनायक को. ऑप. हो. सो. लि.. पंडित दिनदयाळ नगर, नवघर, वसई रोड पश्चिम, ता वसई, जि. पालघर, ४०१ २०२, या मिळकतीर्श संबंधीत दिनांक १७ **जुलै १**९८१ रोजीचा मे विनायक बिल्डर्स व श्री. सुल्तानअली युसूफअली सायानी यांच्यातील मुळ करारनामा, हा मुळ दस्तऐवज आमच्या अशिलांकडून हरवला आहे. सदर दस्तऐवजाची मळ प्रत कोणासही सापडल्यास आमच्य खालील पत्त्यावर ताबडतोब सुपूर्व करावे. जर कोणत्याही व्यक्तिला वा संस्थेला वर उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही हक्क दावा आणि हितसंबंध असल्यास ते सुचन प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांत पुष्टय्थ कागदपत्रांसोबत आमच्या खाली उल्लेखिलेल्य पत्त्यावर लेखी स्वरुपात पाठवावे अन्यथा अर दावे त्यागित, अधित्यागित समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

श्री. पराग ज. पिंपळे, बी.ए. एल.एल.बी वकील, मुंबई उच्च न्यायालय,

एस/४, प्रविण पॅलेस, पंडित दिनदयाळ नगर, वस: रोड पश्चिम, ता. वसई, जि. पालघर ४०१२०२ मो. ९८९००७९३५२ विनांक:१२.०२.२०२५

E-Tender Notice

E- tender offers are invited from eligible/registered and reputed firm/contractor/agencies for following works under Palghar Circle.

l	S N	Tender No.	Description of Tender	EMD in Rs.	Tender Fee Rs.
	1	SE/PLG/Tech/DT repairing abv 100 KVA New/2024- 25/T-19	Appointment of New Agencies for Repairing of various capacities from 200 kVA and above failed Distribution Transformers in Palghar Circle of Kalyan Zone.	10000/-	Rs. 1000/- 18% GST
	2	SE/PLG/Tech/DT repairing up to 100KVA New/ 2024-25/T-20	Appointment of New Agencies for Repairing of various capacities up to100 kVA failed Distribution Transformers in Palghar Circle of Kalyan Zone.	10000/-	Rs. 1000/- 18% GST
	3	SE/PLG/Tech/DT repairing abv 100KVA Reg/ 2024-25/T-21	Appointment of Regular Agencies for Repairing of various capacities from 200 kVA and above failed Distribution Transformers in Palghar Circle of Kalyan Zone.		Rs. 1000/- 18% GST
I	4	SE/PLG/Tech/DT repairing Up to 100KVA Reg/	Appointment of Regular Agencies for Repairing of various capacities up to 100 kVA failed Distribution Transformers in Palghar		Rs. 1000/- 18% GST

The above tender documents are available at our website https://etender.mahadiscom.ir from 12.02.2025 & Last date for submission of tender duly filled in latest by 01.03.2025 up to

Circle of Kalyan Zone.

Contact person :- The Executive Engineer (Adm.), Palghar Circle, Palghar. Mobile No 9028154130 E-mail: sepalghar.msedcl@gmail.com Web Site: - www.mahadiscom.in Superintending Engineer, MSEDCL Palghar Circle

2024-25/T-22

सुयोग टेलेमॅटिक्स लिमिटेड

सीआयएन: L32109MH1995PLC091107

नोंदणीकृत कार्यालय: सुयोग हाउस, प्लॉट क्र. ३०, एमआयडीसी सेंट्रल रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३. ०२२-२५७९ ५५१६ इंमेल : investor@suyogtelematics.co.in वेबसाइट www.suyogtelematics.co.in

दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखोरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अनु.	विवरण	तिमाही	। अखोर	नउ महि	वर्ष अखेर	
क्र.		३१ डिसेंबर,	३० सप्टेंबर,	३१ डिसेंबर,	३१ डिसेंबर,	३१ मार्च, २०२४
		२०२४	२०२४	२०२४	२०२३	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (अन्य उत्पन्न समविष्ट)	४९९५.८७	५३०७.९८	१५१३८.९१	१२६४३.९४	१७४२७.४६
२	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)	१९४७.९७	२४७६.६०	६५०९.४६	५५०७.१३	७१३९.९२
ş	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)	१७१८.०८	२०२६.८९	५४३३.६९	૪७५९.५७	६३३१.२४
γ	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१६९६.०९	२०२८.१०	५४२१.५४	४७७२.६१	६३४०.८९
ų	इक्किटी भाग भांडवल	१०८०.२५	१०८०.२५	१०८०.२५	१०६६.२१	१०६६.२१
	लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित राखीव उत्पन्न	_	_	_		२८७७३.१७
	प्रति शेअर भांडवल (एफव्ही १०/- प्रत्येकी)					
9	ए. मूळ	१५.९०	१९.६६	40.30	४४.६४	49.30
	बी. सौम्य	१५.९०	१९.६६	40.30	४४.६४	49.63

टीप : वरील अहवाल सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज समवेत दाखल केलेली असून ११ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित सभेमध्ये कंपनीचे संचालक मंडळाद्वारे मंजूर अहवाल असून दि. ३१ डिसेंबर, २०२४ अखेर तिमाही व नउ महिने अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूप आहे. संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट अर्थात www.suyogtelematics.co.in वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेज वेबसाइट बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात www.nseindia. com वर उपलब्ध आहेत. सदर क्यूआर कोड प्रदानित अनुसार स्कॅनिंग अनुसार आहे. लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई दि. ११.०२.२०२५



शिवशंकर लातूरे व्यवस्थापकीय संचालव

(रु. लाखात)

साठी, DT Reparing ची कामे करण्यासाठी, ऑनलाईन निविदा क्रमांक

आहेत. रेल्वे स्थानक भागातील

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे

नियोजन आहे.-रोहिणी लोकरे

कार्यकारी अभियंता, स्मार्ट सिटी

PUBLIC NOTICE

NOTICE IS GIVEN TO THE PUBLIC AT LARGE that our client Mrs. Noorjahan Abdul Gaffar Khan, has acquired, all the rights, title and interest in the premises and shares mentioned in the schedule hereunder vide Release Deed dated 27th January 2025 which is registered with the office of Sub-Registrar of Assurance, Mumbai at Serial No.BABAE2-2353-2025 and is in the process of recording the name of our client Mrs. Noorjahan Abdul Gaffar Khan in the share certificate issued by Swastik Chambers Co-operative Housing Society Limited pertaining to the shares attached to the said premises, more particularly

attached to the said premises, more particularly described in the Schedule hereunder.

If anybody and/or any person/s and/o institute/s is/are having any claim, objection right, title, interest, charge in any manne

right, tule, interest, charge in any manner whatsoever, then the concerned person/s, institute/s should contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objections/claims/details of dispute/s within thirty (30) days from the date of this publication, failing which, our client

of this publication, failing which, our client will proceed to incorporate the name of our client Mrs. Noorjahan Abdul Gaffar Khan, in the share certificate issued by Swastik Chambers Co-operative Housing Society Limited attached to the said premises as if there

are no third party claims/objections/disputes in respect of the schedule premises or shares thereto and thereafter no claims / objections /

SCHEDULE OF PREMISES AND
SHARES

SHARES
Godown No.6, having 176 square feet carpet area on the ground floor in the building known as Swastik Chambers Co-operative Housing Society Limited standing on the plot of land bearing Cadastral Survey No.17A/1504 of Fort Division at Palton Road Estate, Plot No.4 situated at Lokmaniya Tilak Marg, Carnac Bunder Road, Mumbai - 400 001 and 87,50% undivided right, tile and interest in 5 Shares

undivided right, title and interest in 5 Shares bearing No. 226 to 230 (both inclusive) of Rs.50/- (Rupees Fifty Only) each vide Share Certificate No.049, Member's Register No.046

sued by Swastik Chambers Co-operative

YMK Legal (Advocates) Office No.12, 1st Floor, Ajaydeep Building, 240 Perinariman Street, Fort, Mumbai: 400 001

जाहीर सूचना

ही सार्वजनिक सचना श्री. रोहन अनिल कपर

यांच्या वतीने दिली जात आहे की. श्री. अनिल

विश्वनाथ कपूर यांच्या वतीने दिलेले मुळ रिलीज

डीड. ५ (पाच) पर्णपणे भरणा केलेल्या शेअर्ससाठी

असलेला शेअर प्रमाणपत्र क्र. १२९, ज्याची

किंमत रुपये ५०/- प्रती शेअर आहे आणि ज्याची

एकण रक्कम रुपये २५०/- आहे. आणि ज्याचे

वैशिष्ट्रय क्रमांक ६४१ ते ६४५ (दोन्ही समाविष्ट)

आहेत त्या प्रमाणपत्राचा संबंध "एडन गार्डन टॉवर

को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" या

सोसायटीच्या "एडन गार्डन" इमारतीतील फ्लॅट नं

१४०१ च्या १४ व्या मजल्यावर असलेल्या

फ्लॅटशी संबंधित आहे. या फ्लॅटची माप ६१४

स्क्वेअर फूट कार्पेट क्षेत्र आहे. फ्लॅट हे पांजरापोल,

व्ही. एन. पुरव मार्ग, एस. टी. रोड, देओनार, चेंबूर

मुंबई – ४०००८८ येथे स्थित आहे. उल्लेख

केलेला रिलीज डीड शोधून काढण्याचा प्रयत्न

करण्यात आलेला आहे, पण तो सापडलेला नाही.

यासाठी पोलिसांकडे हरवलेला अहवाल दाखल

करण्यात आला आहे, जो की ट्रॉम्बे पोलिस स्टेशन

येथे लॉस्ट रिपोर्ट नंबर १७९९७- २०२५, दिनांक

०७/०२/२०२५ वर नोंदवला गेला आहे. म्हणूनच,

आहे.सोसायटीच्या फ्लॅट आणि शेअर्समध्ये किंवा

त्यावर करार, वारसा शेअर्स, विक्री, गहाणखत्

हस्तांतरण, भाडेपट्टा, भाडेपट्टा, धारण, शुल्क

विश्वस्तव्यवस्था, देखभाल, सुविधा, भेटवस्तू

परवाना, मृत्युपत्र, विभाजन, देवाणघेवाण, ताबा

किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही अधिकार,

मालकी हक्क, मालमत्ता किंवा हितसंबंध

असलेल्या कोणत्याही व्यक्तीने, प्रकाशनाच्य

तारखेपासून १४ कामकाजाच्या दिवसांच्या आत

सर्व मूळ कागदपत्रांसह वकील पथिक ए. पारेख

वकील उच्च न्यायालयाला लेखी स्वरूपा

कळवावे, अन्यथा दाव्याचा संदर्भ न घेता व्यवहार

पूर्ण केला जाईल, जर काही असेल तर, तो माफ

केला जाईल असे मानले जाईल आणि अशा

कोणत्याही दाव्याचा संदर्भ न घेता विक्री

तारीख: १२/०२/२०२५ पथिक ए.पारेख

वकील, उच्च न्यायालय – बॉम्बे

समाज लिमिटेड, टिळक मार्ग,

बालाजी मंदिर मार्ग,

१२, सविता सहकारी गृहनिर्माण सहकारी

घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४०० ०७७.

संपर्क माहिती: +९१ ९८६९०७१७१२.

हस्तांतरण पूर्ण केले जाईल.

स्थान: मुंबई

सार्वजनिक सचना दिली

Mumbai, this 12th day of February 2025

पूर्ण

SE/KC-1/DT Rep New Agency above 100kVA/24-25/T-19 SE/KC-1/DT Rep New Agency upto 100 kVA /24-25/ T-20 SE/KC-1/DT Rep Regular Agency above 100kVA/24-25/T-21 SE/KC-1/DT Rep Regular Agency upto 100 kVA/24-25/ T-22 उपलब्ध आहेत. सदर निविदा महावितरणच्या https://etender.mahadiscom in/eatApp/ संकेतस्थळावर दिनांक १२/०२/२०२५ ते ०१/०३/२०२५ रोजी दुपारी १३:०० पर्यंत उपलब्ध आहेत. तसेच निविदा दिनांक ०१/०३/२०२५ रोजी दपारी १५:०० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. सदर निविदा दिनांक ०१/०३/२०२५ रोजी दुपारी १६ ०० नंतर शक्य असल्यास उघडण्यात येतील. निविदा संदर्भात अधिक माहितीसाठी कार्यकारी अभियंता प्रशासन कल्याण मंडळ १ भ्रमणध्वनी क्रमांक ८८७९६२६१३१ वर संपर्क साधावा निम्म स्वाक्षरी यांनी कठलीही कारणा न देता सर्व निविदा स्वीकारणे अथवा रद्द करण्याच अधिकार राखून ठेवलेला आहे. तसेच कंत्राटदारांनाविनंती करण्यात येते की महावितरणच्या निविदा संकेतस्थळावर आपली नोंदणी करून घ्यावी तसेच निविदेबाबत काही मुदतवाढ किंवा शुद्धिपत्रकाबाबत फक्त संकेतस्थळावरील Announcements मध्येच कळवण्यात येईल याची नोंद घ्यावी

महावितरण तर्फे, अधीक्षक अभियंता कल्याण मंडळ १, कल्याण अंतर्गत वर्ष २०२५-२६

ई निविदा सूचना

अधीक्षक अभियंता कल्याण मंडळ १, कल्याण

जाहीर सुचना

६३६ चौरस फुट बांधकाम क्षेत्र असलेल्या इमारतीचे मालक आणि ताबेदार आहेत, जी इमारत ''भवान रेसिडेन्सी" म्हणन ओळखली जाते आणि सोसायटी "भवानी रेसिडेन्सी सी एच एस एल " म्हण ओळखली जाते. ही इमारत जमीन क्रमांक ३९/१ए. प्लॉट नंबर बी. जमीन क्रमांक ३८/५बी प्लॉट नंब १, जमीन क्रमांक ३९/१इ प्लॉट नंबर २, जमीन क्रमांक ३९/१ प्लॉट नंबर ३ असलेल्या भूखंडावर बांधली आहे, जे वसाहत-सुतारपाडा, ताल-तलासरी, जिल्हा पालघर येथे स्थित आहे. सदर जमीन मेसर्स भवानी एंटरप्रायझेसने विकसित केली असन त्यांनी सदर फ्लॅट श्री. अभय बी. जाधव यांन विकला, ज्यासाठी विक्री करार २८/१२/२०१२ रोजी नोंदणीकत केला गेला असन तो दस्तऐवज क्रमांक TLS/४७६/२०१२ नुसार नोंदवला आहे. सदर फ्लॅटचे मालक श्री. अभय बी. जाधव यांनी ०६/१२/२०१७ रोजी श्री. महेंद्र बाळा शाह यांना सदर फ्लॅट विकला, आणि विक्री कराग ०७/१२/२०१७ रोजी नोंदणीकृत केला गेला, तो दस्तऐवज क्रमांक TLS/३२७/२०१७ नुसार नोंदवल

सर्व व्यक्तींना सूचित केले जात आहे की, श्री. महेंद्र बाळा शाह यांनी वरील उल्लेखित संपत्तीचे मूळ कागदपत्रे गमावली आहेत, म्हणजेच 1) मूळ नोंदणीकृत विक्री करार २८/१२/२०१२ रोजी नोंदवल गेला. दस्तऐवज क्रमांक TLS/४७६/२०१२ नसार २) मळ FIR २३/०१/२०१८ रोजी सदर फ्लॅटसार्ठ नोंदवलेली. सदर मळ कागदपत्रे हरवले किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवले आहेत. कृपया सदर हरवलेले कागदपत्रांवर आधारित कोणतेही व्यवहार करू नका, जर कोणीतरी आधीच व्यवहार केला असेल किंवा करत असेल, तर कृपया खालील दिलेल्या पत्यावर लेखी माहिती द्या, ७ दिवसांच्या आत

वकील रुपाली एस पेवेकर (गुप्ता) १२६, पहिला मजला, हार्मनी प्लाझा,येस बँक समोर, बोईसर (पश्चिम),बोईसर ४०१५०१

मोबाईल : ९२२२७८६१२३ Email: rupali.pewekar@gmail.com

जाहीर सुचना

नोंद घेण्यात यावी की सदर गाळा श्री. रमाशंकर टिमकी जैस्वाल यांनी श्री राम जी. चंचलानी यांच्याकडून विक्री करार दि. 07.12.2001 (reg क्र. BVD-4989/2001) द्वारे विकत घेतला होता. श्री. रमाशंकर टिमकी जैस्वाल यांचे करार दि. 11.06.2024 रोजी रोजी निधन झाले असुन त्यांच्या पश्चात श्रीमती ग्यांती रमाशंकर जैस्वाल (पत्नी), श्री. सुरज रमाशंकर जैस्वाल (मुलगा), श्री. नीरज रमाशंकर जैस्वाल (मुलगा), श्री. धीरज रमाशंकर जैस्वाल आणि सौ. नीलमदेवी संतोष कलवार हे श्री. रमाशंकर टिमकी जैस्वाल यांचे सदर गाळा चे उत्तराधिकारी होते. श्रीमती ग्यांती रमाशंकर जैस्वाल, श्री. नीरज रमाशंकर जैस्वाल, श्री. धीरज रमाशंकर जैस्वाल आणि सौ. नीलमदेवी संतोष कलवार यांनी त्या गाळातील त्यांचे हक्क श्री सरज रमाशंकर जैस्वाल यांच्या नावे रिलीज डीड दिनांक 16.09,2024 (क्रमांक BVD-2-12794/2024) द्वारे सोडले आणि म्हणून, श्री सूरज रमाशंकर जैस्वाल या गाळा चे पूर्ण

नमुद गाळा किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा कै. रमाशंकर टिमकी जैस्वाल यांच्या कायदेशीर वारसाहक्कावर किंवा श्री सुरज रमाशंकर जैस्वाल यांच्या उपाधीवर जर कोणत्याही व्यक्ती / व्यक्तींचा, सरकारी प्राधिकरण किंवा संस्था किंवा वित्तीय संस्थेचा वारसा हक्क, अदलाबदल, गहाण, भार, भेट, ताबा, विक्री, सुविधाधिकार, भाडेतत्त्व, उप-भाडेतत्त्व, देखभाल, जप्ती, परवाना, आणि अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही अधिकार नामनिर्देश किंवा स्वारस्य असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून 15 दिवसांच्या आत निम्न स्वाक्षरीकारांना त्यांच्या दाव्याचे पुराव्यासोबत लेखी अधिसूचित करावे आणि जर तसे न झाल्यास कोणताही दावा नाही असे समजण्यात येईल आणि जर काही आढळून आल्यास ते सोडून देण्यात आले आहेत असे समजण्यात येईल. त्यानंतर दावे किंवा हरकती आल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही आणि ते अवैध समजण्यात येईल.

मालमत्तेचे वर्णन

गाळा क्र. 3, (म.न.पा. घर क्रमांक 384/3), क्षेत्र 294 चौ. फू. (बिल्ट अप) = 27.32 चौ. मी (बिल्ट अप), तळमजला, ए विंग, सुखशांती अपार्टमेंटे., सोसायटीचे नाव 'सुखशांती अपार्टमेंट ए बिल्डिंग सीएचएसएल', सर्व्हे नं. 110/16 भाग, प्लॉट क्र. 1, गाव टेमघर, ता. भिवंडी व जि. ठाणे. ४२१३०२.

वकील श्री. अमित घाडगे.

पत्ता- बी 101, उषा कमर्शियल कॉम्प्लेक्स, वलीपीर रोड, कल्याण प. ठाणे. मोबाईल - 8655278884

जाहीर सुचना

ही सचना माझ्या क्लायंट वतीने दिली जात आहे. जे फ्लॅट नं. १०७. पहिल्या मजल्यावरील "ए" विंग ६३६ चौरम फर बांधकाम क्षेत्र असलेल्या दमारतीचे मालक आणि ताबेटार आहेत. जी दमारत "भवानी रिसिडेन्सी" म्हेंणन ओळखली जाते आणि सोसायटी "भवानी रेसिडेन्सी सी एच एस एल " म्हणून ओळखली जाते. ही इमारत जमीन क्रमांक ३९/१ए, प्लॉट नंबर बी, जमीन क्रमांक ३८/५बी प्लॉट नंबर बांधली आहे, जे वसाहत-सुतारपाडा, ताल-तलासरी, जिल्हा पालघर येथे स्थित आहे. सदर जमीन मेसर्स भवानी एंटरप्रायझेसर्ने विकसित केली असून त्यांनी सदर फ्लॅट श्री. अभय बी. जाधव यांना विकला, ज्यासाठी विक्री करार २८/१२/२०१२ रोजी नोंदणीकृत केला गेला असून तो दस्तऐवज क्रमांक TLS/४७६/२०१२ नुसार नोंदवला आहे. सदर फ्लॅटचे मालक श्री. अभेय बी. जाधव यांनी ०६/१२/२०१७ रोजी श्री. महेंद्र बाळा शाह यांना सदर फ्लॅट विकला, आणि विक्री करार ०७/१२/२०१७ रोजी नोंदणीकृत केला गेला, तो दस्तऐवज क्रमांक TLS/३२७/२०१७ नुसार नोंदवला

सर्व व्यक्तींना सूचित केले जात आहे की, श्री. महेंद्र बाळा शाह यांनी वरील उल्लेखित संपत्तीचे मूळ कागदपत्रे गमावली आहेत, म्हणजेच 1) मूळ नोंदणीकृत विक्री करार २८/१२/२०१२ रोजी नोंदवला गेला, दस्तऐवज क्रमांक TLS/४७६/२०१२ नुसार २) मूळ FIR २३/०१/२०१८ रोजी सदर फ्लॅटसाठी नोंदवलेली. सदर मूळ कागदपत्रे हरवले किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवले आहेत. कृपया सदर हरवलेले कागदपत्रांवर आधारित कोणतेही व्यवहार करूँ नका. जर कोणीतरी आधीच व्यवहार केला असेल किंवा करत असेल, तर कपया खालील दिलेल्या पत्त्यावर लेखी माहिती द्या, ७ दिवसांच्या आत.

वकील रुपाली एस पेवेकर (गप्ता) १२६, पहिला मजला, हार्मनी प्लाझा,येस बँक समोर, बोईसर (पश्चिम),बोईसर ४०१५०१ मोबाईल : ९२२२७८६१२३

- || Change Of Name

HAVE CHANGED MY NAME FROM TARA DAJIBA DESHMUKH TO ANJANA DESHMUKH ANANT **GAZZETTE NO -24359330**

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD GHOOFRAN MOHAMMAD ANSARI TO MOHAMMAD GUFRAN LAL MOHAMMAD ANSARI AS PER DOCUMENTS

HAVE NAME FROM RAFIQUNNISA IMTIAZ SHAIKH TO RAFIQUNNISA IMTIYAZ SHAIKH AS PER **DOCUMENTS**

I HAVE CHANGED MY NAME FROM BENEDICT JOHN MINGUEL JEROME **FERNANDES** BENEDICT JOHN MIGUEL

JERONIMO FERNANDES PER GAZETTE M-24153690

I HAVE CHANGE MY NAME FROM MOHD HASNAIN HABIBULLAH MOHAMMAD HASNAIN SHAIKH AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM MEMON SHAHEEDA MOHAMMED HANIF TO MOHAMMED SHAHEDA HANIF MEMON AS PER DOCUMENT

∭ Change Of Name

CHANGE FROM MOHD NAME HASNAIN HABIBULLAH MOHAMMAD HASNAIN SHAIKH AS PER

DOCUMENT

I HAVE CHANGE MY NAME FROM MOHD HABIBULLAH MOHAMMED HABIBUL SHAIKH AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM METGUD YASHODA SANTOSH TO SANTOSH AS PER YASHODA PATANKAR DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM METGUD SANTOSH TO SANTOSH SHIVRAM PATANKAR AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM RAJNEESH VASHISTHA AS PER **RAJNEESH DOCUMENTS** HAVE CHANGED

NAME FROM **BHANUSHALL** DIVYA MATHURADAS TO DIVYA MAHENDRA BHANUSHALI AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED NAME FROM BHANUSHALI DIVYA MATHURADAS TO DIVYA MAHENDRA BHANUSHALI AS PER DOCUMENTS

∭ Change Of Name

NAME FROM SHAKIB

KYUJA KHATRI TO SHAKIB

KAYYUM KHATRI AS PER

NAME

AS PER DOCUMENTS

ASHA DINESH MORE AS

HAVE CHANGED MY

SHUBHAM

FROM ABDUL

SUDARSHAN

NAME FROM ROSHNI

CHAUBEY. AS PER

MAHARASHTRA GAZETTE

I HAVE CHANGED MY

KHADER MISTRI NISAR

AHMED KHAN TO ABDUL

KADAR KHAN AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM BHAKTI

MANILAL VANJARA TO

BADGE AS PER AFFIDAVIT

DATED 11/02/2025

SANTOSH SHUKLA

ROSHNI

NAME

RHAKTI

(M-24175593)

DOCUMENTS

PER DOCUMENTS

DOCUMENTS

CHANGED MY

- ∭ Change Of Name

, MAYURESH DILIPKUMAR PATIL HAVE CHANGED MY NAME TO MAYURESH DILIP PATIL AS PER MAHARASHTRA GAZETTE

HAVE CHANGED I HAVE CHANGED MY FROM NARESH PARSOTTAM THAKKER TO NARESH PURSHOTTAM THAKKAR NAME FROM ANSAR FARAHANA RAMZAN TO MOHD ANSAR FARHANA RAMZAN ALI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SUNITA SITARAM DUSANE TO

NO (M-24361683)

HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH REHMAT BI MOHAMMED BADSHA TO REHMAT BEE MOHD JAHANGIR SHAIKH AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM JAYALAXMI AJREU TO JAYALAXMI PANDURANGA AS PER DOCUMENTS

HAVE NAME FROM NOOR MOHAMMAD EHTESHAMUDDIN CHAUHAN TO NOOR MOHAMMAD CHAUHAN CHAUHAN AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY FROM SANA NAME MOHAMMED ASIF SHAIKH TO SANA ASIF SHAIKH AS PER DOCUMENTS

जाहिरात छोटी

प्रसिद्धी मोठी

∭ Change Of Name

CHANGED NAME FROM OLD NAME YASMEEN BANO ABDUL RAUF KHAN NAME "YAS TO NEW YASMIN ZAHID HUSSAIN " AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M - 2437 1572) 6--12 FEBRUARY

/ 02 / 2025 I HAVE CHANGED MY NAME FROM ANUP SEN TO ANUP CHANDRA AS PER DOCUMENTS

2025...MUMBAI FROM 12

HAVE CHANGED MY NAME FROM ARSHIYA BANU TO ARSHIYA BANU MUSHIR SHAIKH AS PER DOCUMENTS.

HAVE NAME FROM AMI DEEPAKKUMAR DESALTO AMI DIPAK DESAI AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED NAME SHIVRAMKUMAR BHAILALBHAI PARMAR TO SHIVRAM BHAILALBHAI PARMAR AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM ANKITA NARAYAN PARAB ANKITA RITESH DHURI AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-1797434).

∭ Change Of Name

HAVE TO CHANGE MY NAME FROM MOHAMMAD JAFAR ANSARI/ ANSARI MOHD JAFFAR MO USMAN TO MOHD JAFFAR USMAN ANSARI AS PER **DOCUMENTS**

I HAVE CHANGED MY NAME FROM PRITI RAM SAJNANI TO PRITI RAMKUMAR SAJNANI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM RAM
SAJNANI TO RAMKUMAR SUNDERDAD SAJNANI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM ANUJA NAME FROM ANUJA GANESH GAIKWAD TO ANUJA RAMESSH SALVEE AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY

NAME FROM AB JALIL TO MOHAMMED JALIL RAZIUDDIN AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY FROM LALJIBHAI HIRPARA TO ALPA KALPESH PATEL AS PER GAZETTF GAZETTE NO.(M-2453130)

I HAVE CHANGE MY NAME FROM KIRAN KANJIBHAI CHOUHAN TO KIRAN KANJIBHAI CHAUHAN AS PER DOCUMENTS

Change Of Name HAVE CHANGED MY

NAME FROM BADE NOOR MOHMED YUSUF TO BADE NOOR MOHMMAD YUSUF AS PER MY DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM FAZAL MOHD

MOHD YASIN TURAK AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM ADVANI MOHAMMED

YASIN TO MOHD FAZAL

DANISH MOHAMMED SHAFI ADVANI DANISH MOHD SHAFI TO MOHD DANISH MOHD SHAFI ADVANI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH TAJUDDIN TO TAJUDDIN TAJUDD...
TAJAMAL H HUSSAIN DOCUMENTS

I HAVE CHANGE MY NAME FROM HITEN NARAYANDAS MAKHIJA HITEN NARAIN MAKHIJA AS PER DOCUMENT I HAVE CHANGE MY NAME

FROM DEEPIKA RAMLAL ROCHLANI TO RENU MAHESH DARDA AS PER **DOCUMENT**

FROM RENUKA MAHESH DARDA TO RENU MAHESH DARDA AS PER

Change Of Name HAVE CHANGED MY

NAME FROM SACHIN KAMAL KISHORE SHUKLA TO SACHIN KAMAL SHUKLA MAHARASHTRA PER GAZZETE NO. 24381319)

Email: rupali.pewekar@gmail.com

I HAVE CHANGE MY NAME FROM RIZWANA BI MUKHTAR KHAN TO RIZWANA MUKHTAR KHAN AS PER DOCUMENT

I HAVE CHANGE MY NAME FROM RIZWANA BI MUKHTAR KHAN TO RIZWANA MUKHTAR KHAN AS PER DOCUMENT

I HAVE CHANGE MY NAME FROM VILAS VITTHAL GAIKAWAD TO VILAS VITTHAL GAIKWAD AS PER DOCUMENT

I DINESH MANOHAR

PARAB DECLARE THAT MY CASTE ALONG WITH MY TWO SONS (1) MIHIR DINESH PARAB ARYAN DINESH PARÀB HAS CHANGED HINDU (MARATHA) TO HINDU (GABIT) AS PER AFFIDAVIT DATED 4TH FEBRUARY 2025

I HAVE CHANGE MY NAME